



Satish.ghatage
@timesgroup.com
Tweet: @satishgMT

हिरवाईने नटलेला सौंदर्याविष्कार शिवाजी विद्यापीठ कॅम्पस

कोल्हापूर : दोन्ही बाजूला असलेले वृक्ष, गवताचे मोठे रान, भव्य इमारतीसमोर भारदस्त असलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, पुतळ्यासमोर असलेली बाग, छोटी तळी व पक्ष्यांचा अधिवास, प्रत्येक विद्याशाखांच्या छोट्या-मोठ्या देखण्या इमारती अशा नयनरम्य हिरवाईने नटलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात पिकनिक मस्तपैकी जमून येते. ज्ञानाचा जागर असलेल्या या परिसरात सौंदर्य टिपण्यासाठी एक-दोन तास इथे भटकंती झालीच पाहिजे.

शिवाजी विद्यापीठात जाण्यासाठी केएमटी, एसटीची सोय आहे. दुचाकी व चारचाकीने कोल्हापुरातील कोणत्याही ठिकाणावरून अवघ्या पंधरा मिनिटे ते अर्धा तासात विद्यापीठात जाता येते. सायकलने तर विद्यापीठाचा फेरफटका मारत सौंदर्य न्याहाळण्याचा मस्त अनुभव ठरतो. विद्यापीठात पूर्व व पश्चिम बाजूने प्रवेश करता येतो. दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करता येतात. शनिवारी मात्र नो व्हेइकल डे असल्याने सायकल अथवा पायीच फिरावे लागते.

विद्यापीठाच्या सौंदर्याचा खरा आविष्कार पाहायचा असेल तर मेन बिल्डिंग. हिंदू व मुघल शैलीचा वापर करून उत्तर-दक्षिण अंशा प्रशास्त इमारतीसमोर छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा सर्वांनाच मोहवून टाकतो. प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी बनविलेला हा पुतळा पाहून महाराजांच्या भारदस्त, पराक्रमाची साक्ष पटते.



पुतळ्यासमोर भव्य लॉन व बाग विकसित केली आहे. बसण्यासाठी बाकडी केली आहेत. बाकड्यावर बसून विद्यापीठाची इमारत व पुतळ्याचे निरीक्षण करता येते.

विद्यापीठाच्या ८४९ एकर जागेवर १३ हजार २१७ झाडे आहेत. या परिसरात ज्ञान देणाऱ्या अनेक शाखांचे काम सुरू असते. प्रत्येक शाखेच्या इमारतीचे डिझाइनही वेगळे आहे. प्रत्येक विभागाच्या इमारतीकडे जाण्यासाठी छोटे-मोठे रस्ते आहेत. कधी उतरण, तर

कधी चढण, कुठे नागमोडी तर कुठे काटकोनात अशा रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे व गवताची राने आहेत. छोट्या तळ्यांनी परिसराचे सौंदर्य चांगलेच खुलवले आहे. पावसाळ्यात तर विद्यापीठाला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे.

मुख्य इमारतीच्या शेजारी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाची इमारत आहे. सुट्टीव्यतिरिक्त अन्य दिवशी तेथील रिडिंग रूम व ग्रंथालयाला भेट



देऊ शकतो. तसेच होस्टेल परिसरात प्लेन बिल्डिंग व त्या समोरील अर्धगोलाकार ओपन थिएटर आहे. पर्यावरणशास्त्र विभागाची बोटनिकल गार्डन असून, संगीतशास्त्र विभागाजवळील तळे हा तर तरुणाईचा सेल्फी पॉइंट झाला आहे. भाषा भवनच्या मागील बाजूस मोठे तळे आहे. या परिसरात मोरांची संख्या मोठी आहे. देशी व परदेशी पक्ष्यांचा वावर परिसरात पाहायला मिळतो. पश्चिम दरवाजाजवळील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलातील भव्य मैदान, क्रिकेट मैदान, बास्केट बॉल मैदान क्रीडा परंपरेची साक्ष देतात. तसेच दक्षिण बाजूला नव्याने उभारलेल्या सिंथेटिक ट्रॅकलाही भेट देऊ शकतो.

पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूंमधील सौंदर्य अनोखे असते. त्यामुळेच तर सकाळी व सायंकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. विद्यापीठ परिसरात काही ठिकाणी छोटी कॅटीन आहेत. फेरफटका मारून झाल्यावर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या शामचा वड्यावर ताव मारायची संधी मिळते.

जनसंपर्क कक्ष

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

17 JUN 2017

महाराष्ट्र टाइम्स

शिवाजी विद्यापीठात बुधवारी योग शिबिर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण आपल्या शरीराची काळजी करीत असतो. अर्थात त्याचे स्वरूप कमी-अधिक प्रमाणात असू शकेल. किंवा काळजी करत असतानाही शरीराकडे लक्ष देण्यास फारसा वेळ मिळत नसेल. त्यासाठी कमी वेळात 'योगा' करून आरोग्याची काळजी घेणे शक्य आहे. याचीच महती सांगणारा आंतरराष्ट्रीय योग दिन बुधवारी (ता. २१ जून) साजरा होत आहे. यानिमित्त महाराष्ट्र टाइम्स, शिवाजी विद्यापीठ आणि सिद्धगिरी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवारी (ता. २१ जून) सकाळी ६.३० वाजता, शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रात हे योग शिबिर होईल. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या योग शिबिरामध्ये योग या विषयाबाबतची शास्त्रीय माहिती, योगाचे महत्त्व, फायदे याविषयी योगशिक्षक दत्ता

पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

वस्तुतः शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र आणणं म्हणजे योगाभ्यास असे मानले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वाढलेल्या धावपळीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. परिणामी तणाव, व्याधी हे माणसाच्या जीवनातील तणावग्रस्त राहू लागले आहेत. माणसाची बिघडत चाललेली हालचाल, अस्थिरता, एकटेच स्वतःशी मोठ्याने बोलणे आदी लक्षणे साहजिकच वाढू लागली.

नोकरीसाठी ये-जा, तेथील काम, घरी आल्यानंतरही काम, हे सगळं मॅनेज करता करता दिवस कमी पडू लागला आहे. आजची ही बिझी लाइफस्टाइल तणावग्रस्त झाली आहे. त्यामुळेच योगाभ्यासाला अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळेच २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा होत आहे. याच दिवशी सकाळी ६.३० वाजता, शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रात हे शिबिर होईल.

महाराष्ट्र
टाइम्स सह
विविध संस्थांतर्फे
आयोजन